SARASWATI COMMERCIAL (INDIA) LTD.

Regd. Off.: 209 - 210, Arcadia Building, 2nd Floor, 195, Nariman Point, Mumbai - 400 021. Tel: 4019 8600 • Fax: 4019 8650 • E-mail: saraswati.investor@gcvl.in Web: www.saraswaticommercial.com • CIN: L51909MH1983PLC166605

Date: 28th November, 2020

To,
Corporate Relationship Department, **BSE Limited**P.J Towers, 1st Floor,
Dalal Street,
Mumbai - 400 001

Ref: BSE- Scrip code: 512020

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Cuttings – Addendum to the 37th Annual Report for the financial year 2019-2020.

Pursuant to the provisions of Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations 2015, please find enclosed herewith copies of newspaper advertisement of Notice of Addendum to the Thirty Seventh (37th) Annual Report of the Company for the financial year 2019-2020 published today i.e. Saturday, 28th November, 2020 in the "Financial Express" in all India editions, in English Language and in "Mumbai Lakshadweep" Mumbai Edition, in Marathi Language.

Kindly take the same on your records and oblige.

Thanking You,

For Saraswati Commercial (India) Limited

Sandeep Kejariwal

Director

DIN: 00053755



The Singareni Collieries Company Limited (A Government Company) Regd. Office: KOTHAGUDEM - 507101, Telangana. E-PROCUREMENT TENDER NOTICE

Tenders have been published for the following Services/Material

Procurement through e-procurement platform. For details, please visit https://tender.telangana.gov.in - or - https://www.sccImines.com NIT/Enquiry No.- Description / Subject - Last date and time for Submission of bid (s) E112000305-Drilling, Excavation, Loading, Transportation, Dumping, Spreading & Levelling etc., of 250,614 LBCM of IN-SITU OB Which Includes 7,042 LBCM of coal with Conventional Equipment at SRP OC-I & II Integrated Project, Sriramour Area For A Period Of 24 Months -

04.12.2020-15:00 Hrs. E1720O0293-SAP Analytical Cloud (SAC) Implementation for developing 10 Dashboards with KPIs - 10.12.2020-17:00 Hrs.

E172000301-Procurement of Plotters - 11.12.2020-17:00 Hrs. 062000304-Procurement of 3 T and 5 T capacity Forklifts - 15.12.2020-17:00 Hrs. - GM(MP)

NIT No. Date-Name of the work - Estimated Contract Value - Last date & time for Submission of bids

CRP/CVL/BPA/TN-53/2020-21, Dt. 24.11.2020 - Maintenance of Goleti CHP siding served by Asifabad Road Railway station on Kazipet - Ballarsha section of SC Railways for the year 2021-22 and 2022-23 in Bellampalli Area, Kumrambheem-Asifabad Dist- Rs. 51,39,688. 09.12.2020 - 4:30 P.M.

CW/STPP/E-22/T-31/2020-21, Dt. 19.112020-"Construction of Morchas, Providing MS stair-case & miscellaneous works at gate complex at STPP, Jaipur (V&M), Mancherial district, Telangana State"- Rs.30,97,272/- 05.12.2020-4:30 PM.

PR/2020-21/MP/CVL/64 DIPR R.O. No.: 1164-PP/CL-AGENCY/ADVT/1/2020-21

Dy.GM(Civil) I/c STPP(Civil)

BHARAT TECHNOLOGIES AUTO COMPONENTS LIMITED

Registered Office: "Raheja Towers", Delta Wing - Unit 705, 177 Anna Salai, Chennai 600002. Tel: 044 - 42208111, Fax: 044 - 42111913, E-mail id :- btacltn@gmail.com, CIN: U34300TN2002PLC048423

NOTICE

Notice is hereby given to the members of the company that the company is intending to hold the Annual General Meeting of the company through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM) for the financial year ended 31" March 2020

In this regard, pursuant to General Circular 20/2020 dated 05" May 2020 issued by Ministry of Corporate Affairs, regarding the Clarification on holding of Annual General Meeting (AGM) through video conferencing (VC) or other audio visual means (OAVM), the company has decided to circulate the notice calling the AGM/Annual Report by email to the members of the company. In this regard, the members of the company are requested to contact Ms. R. Lakshmi through telephone number: 91-44-42208111 and update their email id or members can send an email to btacltn@gmail.com along with their shareholding details for updating their email id's for sending the notice of AGM/Annual Report through FOR BHARAT TECHNOLOGIES

AUTO COMPONENTS LIMITED

Place: Chennai Date : 12.11.2020

the said date and time.

M.R. Shivakumar Director

AMS POLYMERS LIMITED (Formerly, SAI MOH AUTO LINKS LIMITED)

CIN: L34300DL1985PLC020510 Regd. Off.: C-582, Saraswati Vihar, Pitampura, Delhi -110034

Tel.: 011-27017987 Fax: 011-27017987, Email: polymersams@gmail.com, Website: www.amspolymers.com Notice of Annual General Meeting, Book Closure and Remote E-voting Information

Notice is hereby given that the 35th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Monday, 21st December, 2020 at 09.00 A.M.at the Registered Office of the Company, at C-582, Saraswati Vihar, Pitampura, Delhi - 110034 to transact the business set out in notice dated 24 November, 2020 of the AGM. The Notice of AGM and Annual Report for the F.Y. 2019-20 has been sent to all the members through permitted mode on 27th November, 2020.

Pursuant to Regulation 42 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements Regulations, 2015 and Section 91 of the Companies Act, 2013 along with the applicable Rules made there under, it is hereby intimated that the Register of Members and share transfer books of the Company will remain closed from Tuesday, 15th December, 2020 to Monday, 21st

December, 2020 for the purpose of AGM. In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 the Company has provided electronic voting facility for transacting all the business items as mentioned in the AGM notice dated 24th November, 2020 through the Remote e-voting facility on the platform of National Securities Depository Limited (NSDL). Remote E-voting will commence on 18th December, 2020 at 09:00 A.M. and end on 20th December, 2020 at 5.00 P.M. No Remote e-voting shall be allowed beyond

The notice of the Annual General Meeting along with Remote e-voting instructions has also been displayed on the website of the Company www.amspolymers.com and on the website of the Agency www.evoting.nsdl.com.

The Members of Company holding shares as on Monday, 14th December, 2020 may cast their Electronically through Remote E-voting platform of NSDL at www.evoting.nsdl.com or vote at the General Meeting through the Ballot Form. Members may participate in the General Meeting even after Remote E-voting but shall not be eligible to vote at the meeting. Voting, if exercised will be invalid and the vote caste through Remote E-voting will be considered. Members are requested to read the instructions pertaining to e-voting as printed in the AGM Notice carefully. In case members have any queries or issues regarding Remote e-voting, they may refer the Frequently Asked Questions (FAQ) and Remote e-voting manual available at www.evoting.nsdl.com under help section or write an e-mail to evoting@nsdl.co.in. Shareholders may contact Registrar & Share Transfer Agent, M/s MAS Services Limited, contact no. 011-26387281-83 or their respective Depositories for registration/updation of their email IDs and other matters.

Further members are also requested to register their email ID, PAN & bank accounts details with the RTA/Company. Necessary communication in this regard has already

been sent separately to members by the company For AMS Polymers Ltd. Bhavya Kochhar Date: 27th November, 2020 Company Secretary

SARASWATI COMMERCIAL (INDIA) LIMITED CIN: L51909MH1983PLC166605 Regd. Office: 209/210, Arcadia Building, 2nd Floor, 195, Nariman Point,

Mumbai - 400 021. Telephone: 022-40198600, Fax: 40198650, E-mail id: saraswati.investor@gcvl.in; Website: www.saraswaticommercial.com NOTICE

Addendum to the 37th Annual Report for the financial year 2019-2020

This is with reference to the Notice of the 37th Annual General Meeting of the Company sent to the shareholders on Tuesday, 17th November, 2020 and published in Newspaper on Wednesday, 18th November, 2020. It is observed that due to clerical typing error in the Note 21 to the Consolidated

Financial Statement, amount of 'Interest Income on loan from related parties' for the financial year ended 31st March, 2019, was erroneously understated by

Consequent to the typing error, the following amounts should be read as below

instead of the earlier reported amounts: (Amounts in Lakhs)

Sr. No	Page number of Annual Report	Particulars	Amount
1	163	Revenue from operations- a) Interest Income	195.44
2	163	Total Revenue from operations	771.05
3	163	Total Income	778.26
4	163	Total Profit/ (loss) before tax	76.19
5	163	Total Profit/ (loss) after tax	38.12
6	163 Net Profit / (loss) after tax and share in profit/ (loss) of associates		38.12
7	163	Total Comprehensive Income/ (loss) for the year	371.33
8	163 Earnings per Share (Basic and Diluted)		3.81
9	164	164 Net profit before tax	
10	164 Net cash flow from / (used in) operating activities (A)		1567.77
11	164	164 Cash and Cash Equivalent at the year end	
12	166 Profit after tax		38.12
13	166 Balance of Retained Earnings as on 31st March, 2019		10152.39
14	166	Total Equity Balance as on 31st March, 2019	24364.82
15	166	Total Equity Balance as on 31st March, 2020	15583.76

However, there are no changes in the Consolidated Balance Sheet. The shareholders are requested to read the Annual report along with this

Addendum. The revised Annual Report for Financial year 2019-20 is available and can be

downloaded from the Company's website www.saraswaticommercial.com

By Order of the Board of Directors,

Ritesh Zaveri Place: Mumbai Chairman Date: 27th November, 2020 DIN: 00054741 financialexp.epapr.i



Relationship beyond banking Head Office MIS Department - Datawarehouse Star House 2, C-4, "G" Block, 7th Floor,

Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai 400 051, E-mail: Headoffice.Datawarehouse@bankofindia.co.in **RE-TENDER 1**

REQUEST FOR PROPOSAL (RFP) NOTICE

BANK OF INDIA INVITES REQUEST FOR PROPOSAL (RFP) FOR procurement, mplementation and maintenance of end-to-end integrated e-PLATFORM solution for Straight Through Origination and Processing of all Banking Products and Services including products & services distributed through Bank channels and Operational CRM Last date for submission of RFP 16.12.2020 by 3:00 PM Details available on Bank's Corporate Website: www.bankofindia.co.in under "Tender" Section.

BHARAT NIDHI LIMITED

Regd. Off: 1st Floor, Express Building, 9-10, Bahadur Shah Zafar Marg, New Delhi - 110 002 Phone No. 011-43562982, E-Mail ID:-bharatnidhi1@gmail.com

CIN No.U51396DL1942PLC000644 NOTICE is hereby given that the following Shareholder of the Company holding fully paid up equity shares of Rs. 10/- each of the Company, has reportedly lost his Share Certificate and application has

Name of the Shareholder Father/ Husband's Name No. of Shares held Folio No. Late Girish Chandra Ghosh Late Tarak Ghosh Any person, who has a claim in respect of the said equity shares, should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from the date of issue of this notice; else the Company will proceed to issue duplicate certificate without further intimation.

een made to the Company by his legal heir to issue duplicate share certificate:

Date: November 28, 2020 Company Secretary

CLARIFICATION FOR SALE NOTICE PUBLISHED ON 27.11.2020

PSL LIMITED- IN LIQUIDATION 27.11.2020 wherein the note has to be read as follows:

"The bidders have 3 options to bid categorized as Block A, Block B and Block C (C1-C20) wherein Block A has an overriding preference over Block B and Block C (C1-C20), which means that if there is a bid received higher than or equal to the reserve price for Block A, the the bids for Block B as well as Block C (C1-C20) shall ALL BE CANCELLED AND ALL CONSIDERED TO BE NULLIFIED, except in a case when the cumulative bid amount received by adding the successful bids under both Block B and Block C (C1-C20) is higher than the bid received for Block A.

The details of all the assets and Block A, B and C (C1-C20) along with any pending legal cases/ongoing litigations/ eviction notices have been disclosed in the Information Memorandum document and are to be mandatorily seen before participating in the auction."

This clarification has been issued by the Liquidator, in order to correct the inadvertent error in the Sale Notice published.

IBBI (IBBI/IPA-001/IP-P-01562/2019-2020/12462 Place: New Delhi Address: E-10A, Kailash Colony, Greater Kailash I, New Delhi -11004 Email:nitiniain@aaainsolvency.com, psl.limited@aaainsolvency.com; assetsale1@aaainsolvency.ir Contact Person: PuneetSachdeva/Mr. Nitin Jain +91-8800865284 / 011-466646128

XX Karnataka Bank Ltd.

Ph: 0824-2228222, Fax: 0824-2225588, E-mail: investor.grievance@ktkbank.com Website: www.karnatakabank.com, CIN: L85110KA1924PLC001128

NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATE

Regd. & Head Office: P. B. No.599, Mahaveera Circle, Kankanady, Mangaluru - 575 002.

Notice is hereby given that the following share certificate(s) have been reported as lost/ misplaced and upon request from the shareholder(s)/legal heir(s) the Bank will proceed to issue duplicate share certificate(s) to the below mentioned person(s) unless a valid objection with all supporting documents is received by the Bank at its registered office within 15 days from the date of publication of this notice. No claim will be entertained by the Bank with respect to the original share certificate(s) subsequent to the issue of the duplicate thereof.

SI.	Folio	Cert No.		Dist No.		No. of	Name of the
No.	No.	From	To	From	То	Shares	Share Holder
1	30000192	43952		752277	752296	20	MANJUNATH VENKATRAMANA HEGDE
2	15142	185245 340361		7262201 15093103	7262250 15093152	100	NAGESH M S

Place : Mangaluru Date: 27.11.2020

Date: 27-11-2020

For The Karnataka Bank Limited Prasanna Patil Company Secretary

JMG CORPORATION LIMITED

Regd. Office: 574, 2nd Floor, Main Road, Chirag Delhi, New Delhi-110017 E-mail: info@jmg-corp.in, Website: www.jmg-corp.in Phone No. 011-41834411/41834111, Fax: 011-41834112 CIN: L31104DL1989PLC362504

NOTICE-31ST ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 31st Annual General Meeting ("AGM") of the members of JMG CORPORATION LIMITED ("Company") is scheduled to be held on Tuesday, 29th Day of December, 2020 at 11:00 A.M. through Video Conference facility("VC")/or Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with the General Circular Nos. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated April 8, 2020, April 13, 2020 and May 5, 2020 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circular"), Circular No. SEBI/HO/CFD/CMD1//CIR/P/2020/79 dated May 12, 2020 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI Circular*) and other applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder.

The Annual Report of the Company for the financial year 2019-2020 along with notice convening the AGM will be sent in due course only through email to all those members whose email address is registered with the Company/Registrar and Share Transfer Agent ('RTA') Depository Participants ('DP'), in accordance with the MCA Circulars and SEBI Circular. The aforesaid documents will also be made available at www.jmg-corp.in and www.bseindia.com n accordance with these Circulars, the members can join/participate in the AGM through VC/ DAVM facility only and the procedure will be provided in the notice. The cut-off date for sending Annual Report will be Friday, November 27, 2020.

The instruction for attending the meeting through VC/OAVM and the manner of participation in the remote e-voting or casting vote at the AGM through e-voting is provided in the Notice convening the AGM. The notice also contains the instructions with regard to login credentials for shareholders, holding shares in physical form or in electronic form, who have not registered their email address either with the Company or their respective DP. Members participating through VC/OAVM facility shall be counted for the purpose of quorum u/s 103 of the Companies Act, 2013.

he members holding shares in physical form are requested to consider converting their physical shares into dematerialsed and eliminate all risks associated with the physical shares

Procedure for registration of email addresses: fembers holding shares in physical/demat form and who are yet to register/update their email IDs are requested to approach NSDL/CDSL ("Depository Participant") in case of dematerialsed shares. In case shares are held in physical form, Members are requested to send their request etters to Indus Portfolio Private Limited, G-65, Bali Nagar, New Delhi-110015 ("RTA") signed by the shareholders along with self-attested copies of PAN card and address proof to register heir email ids. In case of any query, you may write to Company Secretary of the Company at info@jmg-corp.in.

For JMG CORPORATION LIMITED

NISHA KUMARI PLACE: NEW DELHI

(COMPANY SECRETARY DATE: 27.11.2020 M.NO. ACS 44218

GULMOHAR INVESTMENTS AND HOLDINGS LIMITED CIN: L65993DL1982PLC013956

Regd. Off.: 324A, 3rd Floor, Aggarwal Plaza, Sector-14, Rohini, New Delhi- 110085 Email: gulmoharlimited@gmall.com | Tel.: 011-27860681 Website: www.gulmoharinvestments.com

NOTICE **GENERAL MEETING**

Notice is hereby given that the General Meeting of the members of Gulmohar Investments and Holdings Limited ("the Company") will be held on Thursday, 24th December, 2020, at 02:00 P.M. at 324A, 3rd Floor, Aggarwal Plaza, Sector- 14, Rohini, New Delhi- 110085

The Notice convening the Meeting has been sent to the members electronically to those members who have registered their e-mail address with the Depositories/ Company. Physical copies of Notice of General Meeting have been sent to all those Members who have not registered their email addresses at their registered addresses, by the permitted

The copy of Notice is also available on the website of the Company (www.gulmoharinvestments.com) & on the website of NSDL https://www.evoting.nsdl.com/ The Dispatch of Notice of General Meeting completed on 27.11.2020.

The Notice is available on the website of the Company (www.gulmoharinvestments.com) & also available for inspection at the Registered Office of the Company on all working days except Sundays & Public Holidays, during business hours up to the date of the Meeting.

The Company is providing to its members facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed at the Meeting by electronic means ("evoting"). Members may cast their votes using an electronic voting system from a place other than the venue of the Meeting ("remote e-voting"). The Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL) as the Agency to provide e-The communication relating to remote e-voting inter alia containing User ID and password,

along with a copy of the Notice convening the Meeting, has been dispatched to the members. The format of communication for e-voting is available on the website of the Company: www.gulmoharinvestments.com and on the website of NSDL www.evoting.nsdl.com. Incase of any query contact Mr. Pawan Kumar Mittal , Telephone no.: 011-27860681.

The remote e-voting facility shall commence on Monday, December 21, 2020 from 9:00 a.m. and end on Wednesday, December 23, 2020 at 5:00 p.m. The remote e-voting shall not be allowed beyond the aforesaid date and time.

A person, whose name appears in the Register of Members/ Beneficial Owners as on the cut-off date, i.e. Thursday, December 17, 2020, only shall be entitled to avail the facility of remote e-voting /voting at the Meeting. Any person who becomes member of the Company after dispatch of the Notice of the

Meeting and holding shares as of the cut-off date may obtain the User ID and password inter alia by sending a request at evoting@nsdl.co.in. The detailed procedure for obtaining User ID and password is also provided in the Notice of the Meeting which is available on Company's website and NSDL's website. If the members already registered with NSDL for e-voting, he can use his existing User ID and password for casting the vote through remote e-voting. Those members present in meeting who have not casted their vote through e-voting may caste their vote by ballot paper. Member who have cast their vote(s) by remote e-voting may also attend the meeting but

shall not be entitled to cast the vote(s) again. For and on behalf of Board

Date: 27.11.2020

Place: New Delhi

Kiran Mittal (Director)

Gulmohar Investments and Holdings Limited

THE TRAVANCORE-COCHIN CHEMICALS LIMITED (A GOVERNMENT COMPANY)

P.B. No.4004, Udyogamandal P.O., Kochi-683 501, Kerala, India Phone: 0484-2545011 CIN: U24299KL1951SGC001237, GSTIN: 32AAACT6207B1Z1

Email: projects@tcckerala.com, Website: www.tcckerala.com **NOTICE INVITING TENDER**

Online bids (E-tender) are invited from reputed firms for the supply of the following through Kerala government e-tender portal http://etenders.kerala.gov.in

Last date of Name of Work submitting tender Fixing of Cable Trays and Junction Boxes, Laying of Signal Cables/Control Cables, Glanding and 2020 TCCL 399937 1 11/12/2020 Termination, Fixing / Erection of Instruments All the relevant details and the tender document can be downloaded from the site. Amendments/Corrigendum if any will be published only in the website.

Date: 26/11/2020 Dy. General Manager (Projects)



CIN: L34300DL1983PLC016136

Phones: +91-11-66155129, +91-120-4588500 | Fax No.: +91-120-4588513 E-Mail: investor@raclgeartech.com | Website: www.raclgeartech.com NOTICE FOR THE LOSS OF SHARE CERTIFICATES

NOTICE is hereby given that following share certificate(s) issued by the Company are stated to be lost/ misplaced and the registered holder thereof have applied to the Company

Folio	Name of the	Share Certificate(s) No.	Distinctive Numbers		No. of
No.	Shareholder		From	To	Shares
21169	S K ABROL	1422	2741208	2741307	100
21169	S K ABROL	22052	4804208	4804307	100

certificates. Any person(s) who has/ have any claim(s) with the Company in respect of the said share certificates should lodge such claim at its Registered Office at the address given above within 15 days of the publication of this Notice, after which no claim will be entertained and the Company will proceed to issue Duplicate Share Certificates

For RACL Geartech Limited

Gursharan Singh Chairman & Managing Director TECHNO FORGE LIMITED

CIN: L28910GJ1979PLC003508

Registered Office: 1022 GIDC Estate Ankleshwar - Bharuch GJ 390002 Phone: 932745594 | E-mail: technoforgeltd@gmail.com | Web: technoforgeindia.com

NOTICE OF 41st ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 41st Annual General Meeting of the company will be held at 03.00 P.M. on Monday, the 21st December, 2020 through Video Conferencing(VC)/ Other Audio Visual Means (OAVM). The Notice setting out the business to be transacted in AGM together with the Annual Report of the Company for the Financial Year 2019-20 has been sent to the members at their registered email id, those members whose email id is not registered with the company are requested to register by sending request mail to the Company i.e technologgeltd@gmail.com . The Annual report is also available on the Company Website www.technoforgeindia.com. Further the copy of notice of AGM is also available on website of Linkstar Infosys Private Limited (agency for providing the Remote e-Voting facility) i.e. https://evotingforibc.com. The requirement of sending physical copy of the notice of the AGM and Annual report to the member have been dispensed with the relevant MCA

the remote e-voting have been mentioned in the notes of the notice of the AGM and also ommunicated to the members by Linkstar Infosys Private Limited (E-voting Service Provider) Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after

dispatch of the notice and holding shares as on the cut-off date i.e. 13th December, 2020 may obtain the login ID and password for remote e-voting by sending a request at info@evotingforibc.com

of the Company as on the Cut-off date i.e., 13th December, 2020. The Remote e- voting period will commence on 16th December, 2020 (9.00 A.M.) and will conclude on 20th December, 2020 (5.00 P.M.). Thereafter the remote e- voting module shall be disabled by Linkstar Infosys Private Limited) Grievances, if any, regarding e-voting procedure should be addressed to the Mr. Diot Prajapati inkstar Infosys Private Limited, 9B, Vardan Complex, Near Lakhudi Circle, Navrangpura, Ahmedabad-380009, e-mail: info@evotingforibc.com, contact details: 7874138237. Once a vote on resolution is casted and submitted, the Members shall not be allowed to change it subsequently. Please note that a person whose name is recorded in the register of beneficial owners maintained by the Company as on cut-off date i.e., 13th December, 2020, shall be entitle to avail the facility of

Monday 21st December, 2020 (both days inclusive), for the purpose of AGM. The details of the said meeting are also available on the website of the company i.e.

technoforgeindia.com

Date : 26-11-2020 Place: Ahmedabad

CA Bhavi S Shah Resolution Professional IP Registration No. IBBI/IPA-001/IP-IP-P00915/217-18/11521



KALPATARU POWER TRANSMISSION LIMITED

Registered Office: 101, Part-III G.I.D.C Estate Sector-28 Gandhinagar, Gujarat, 382028 India Corporate Office: 7th Floor, Kalpataru Synergy, Opp. Grand Hyatt, Santacruz (E), Mumbai - 400055 Tel. No.: +91 22 3064 5000; Fax No.: +91 22 3064 2799; Website: www.kalpatarupower.com; Email: cs@kalpatarupower.com; Contact Person: Mr. Rajeev Kumar, Company Secretary and Compliance Officer

POST BUYBACK PUBLIC ANNOUNCEMENT FOR THE ATTENTION OF THE EQUITY SHAREHOLDERS/ BENEFICIAL OWNERS OF EQUITY SHARES OF KALPATARU POWER TRANSMISSION LIMITED

This post-buyback public announcement ("Post Buy-back Public Announcement") is being made in accordance with the provisions of Regulation 24(vi) and other applicable provisions of the Securities and Exchange Board of India (Buy-back of Securities) Regulations, 2018 as amended ("Buy-back Regulations") regarding completion of the Buyback.

This Post Buy-back Public Announcement should be read in conjunction with the public announcement dated May 21, 2020 published on May 22, 2020 ("Public Announcement"). Unless specifically defined herein, the terms used but not defined in this Post Buy-back Public Announcement shall have the same meaning as ascribed to them in the Public Announcement.

THE BUYBACK

- 1.1. Pursuant to the approval of its board of directors at their meeting held on May 20, 2020, Kalpataru Power Transmission Limited (the "Company") announced the buyback of its fully paid-up equity shares having face value of ₹ 2 (Rupees Two) each ("Equity Shares") at a price not exceeding ₹ 275 (Rupees Two Hundred and Seventy Five only) per Equity Share ("Maximum Buyback Price") and for an aggregate amount not exceeding ₹ 200,00,00,000 (Rupees Two Hundred Crore only) ("Maximum Buyback Size"), from the shareholders/ beneficial owners of the Company excluding its promoters, members of its promoter group and persons who are in control of the Company, payable in cash from the open market through the stock exchange mechanism provided under the Buyback Regulations i.e. using the electronic trading facilities of the stock exchanges where the Equity Shares of the Company are listed i.e. BSE and NSE (collectively "Stock Exchanges"). The Maximum Buyback Size does not include any expenses incurred, or to be incurred, for the Buyback like filing fees payable to SEBI, advisors' fees, intermediaries' fees, stock exchange fee for usage of their platform for the Buyback, brokerage, applicable taxes such as buyback tax, securities transaction tax, goods and services tax, stamp duty, etc., public announcement publication expenses and other incidental and related expenses (collectively referred to as "Transaction Costs").
- 1.2. The Buyback commenced on Monday, June 1, 2020 and closed on Friday, November 27, 2020 (being the last trading day of the Buy-Back Period), Intimation of closure of the Buyback was issued to the Stock Exchanges on November 27, 2020.
- 1.3. Till the date of closure of the Buyback, the Company had utilized ~ 71.34% of the Maximum Buy-back Size (excluding Transaction Costs) authorised for the Buyback. The total number of Equity Shares bought back under the Buyback is 58,06,262 Equity Shares
- **DETAILS OF THE BUYBACK**
- The Company bought back a total of 58,06,262 Equity Shares, utilizing a total of 142,68,70,928.45 (Indian Rupees One Hundred Forty) Two Crores Sixty Eight Lacs Seventy Thousand Nine Hundred Twenty Eight and Paise Forty Five only) (excluding Transaction Costs), which represents ~ 71.34% of the Maximum Buyback Size. The price at which the Equity Shares were bought back was dependent on the price quoted on the Stock Exchanges during the Buyback. The highest price at which the Equity Shares were bought back was INR 275/- (Indian Rupees Two hundred and seventy five only) per Equity Share while the lowest price was INR 204/- (Indian Rupees Two hundred and four only) per Equity Share. The Equity Shares were bought back at an average price of INR 245.75 (Indian Rupees Two Hundred Forty Five and Paise Seventy Five only) per Equity Share. These prices were based on contract notes issued by ITI Securities Broking Limited ("Company Broker") and exclude Transaction Costs, and have been rounded off to two decimal points.
- 58,06,262 equity shares bought back pursuant to the Buyback.
- 2.3. All the Equity Shares bought back were in the demat segment from the platform of the Stock Exchanges. As the Buy-back was done from the open market through the Stock Exchanges, the identity of shareholders from whom Equity Shares exceeding one per cent of the total Equity Shares was bought in the Buy-back is not known.

2.2. The pay-out formalities have been completed as per settlement mechanism with the Stock Exchanges. The Company has extinguished

CAPITAL STRUCTURE AND SHAREHOLDING PATTERN

The capital structure of the Company as on the date of the Public Announcement and after completion of the Buyback is set forth below:

Share Capital	Pre-Buyback (As on the date of the Public Announcement) (In INR)	Post-Buyback (Post completion of the Buyback) (In INR)
Authorized Share Capital (17,50,00,000 equity shares of ₹ 2 each)	35,00,00,000	35,00,00,000
Pre-Buyback: 15,47,15,470 Equity shares of INR 2 each	30,94,30,940	29,78,18,416

Post-Buyback:14,89,09,208 Equity shares of INR 2 each The shareholding pattern of the Company as on the date of the Board meeting i.e. May 20, 2020, as disclosed in the Public Announcement

	Pre-Buyback (As on the date of the Board meeting)		Post Buyback (As on November 27, 2020)	
Category	No. of Equity Shares	% of Equity Shares	No. of Equity Shares	% of Equity Shares
Promoter and Promoter Group	8,41,14,663	54.37%	8,41,14,663	56.49%
Public Shareholders				
Institutions	5,48,89,685	35.48%		43.51%
Non Institutions	1,57,11,122	10.15%	6,47,94,545	
Central Government/ State Government(s) President of India	Nil	Nil		
Sub Total (A+B)	15,47,15,470	100.00%	14,89,09,208	100.00%
Non Promoter Non Public	-	<u> </u>	26	27
TOTAL (A+B+C)	15,47,15,470	100.00%	14,89,09,208	100.00%

MANAGERS TO THE BUY-BACK

ICICI SECURITIES LIMITED

The Company has appointed the following as Managers to the Buy-back:



Mumbai 400 020 Tel: +91 22 2288 2460 Fax: +91 22 2282 6580 Email: kptl.buyback@icicisecurities.com

ICICI Centre, H.T. Parekh Marg, Churchgate,

Contact Person: Arjun A Mehrotra/Rupesh Khant Website: www.icicisecurities.com SEBI Registration No.: INM000011179 Validity Period: Permanent

CIN: L67120MH1995PLC086241

INGA VENTURES PRIVATE LIMITED 1229, Hubtown Solaris, N.S. Phadke Marg, Opp. Telli Galli, Andheri (E) - 400 069, Mumbai

Tel: +91 22 2681 6003, 9820276170 Fax: +91 22 2681 6020 Email: kptlbuyback@ingaventures.com

Contact Person: Kavita Shah Website: www.ingaventures.com

PRESSMAN

SEBI Registration No.: INM000012698 Validity Period: Permanent CIN: U67100MH2018PTC318359

For further details, please refer to the Company's website (www.kalpatarupower.com) and the websites of the Stock Exchanges (i.e., www.bseindia.com and www.nseindia.com).

DIRECTORS' RESPONSIBILITY

In terms of Regulation 24(i)(a) of the Buyback Regulations, the Board of Directors accepts full and final responsibility for all the information contained in this Post-Buyback Public Announcement and confirms that the information included herein contains true, factual and material information and does not contain any misleading information. This Post-Buyback Public Announcement is issued under the authority of the resolution dated November 27, 2020 passed by the Buyback Committee (which has been duly authorised by the Board of Directors).

For and on behalf of the board of directors of Kalpataru Power Transmission Limited

Sd/-Name: Manish Mohnot Name: Sanjay Dalmia Name: Rajeev Kumar Designation: Managing Director & CEO Designation: Executive Director Designation: Company Secretary & Compliance Officer DIN: 01229696 DIN: 03469908 ICSI Membership Number: FCS 5297

Place: Mumbai Date: November 27, 2020

DIN: 00749457

Nitin Jair

Liquidator in the matter of PSL Limited

Place: Noida Date: 27th November, 2020

The Company shall be providing remote E- Voting facility to its members through Linkstar Infosys

Private Limited in respect of the business to be transacted at the AGM. The process and the manner of

The voting rights of members shall be in proportion to their shares of the paid up equity share capital

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 including rules, the Register of Members and Share Transfer Book of the Company will remain closed from Monday 14th December, 2020 to

For, Techno Forge Limited (In CIRP)

KALPA-TARU

जाहीर नोटीस

हया जाहीर नोटीसीने सर्व लोकांना कळविण्यात येते की श्री ललन कैलाश शर्मा आणि रिंकू एल शर्मा यांचे सदनिका क्र. ३०२, मिरल अपार्टमें गोविंद नगर को. ऑप. हौ. सो. ली., गोविंद नगर, मीरा रोड पूर्व, ठाणे सदर सदनिकेचे ऑरिजनल दस्त क्र. टिएनएन १०-७३०९-२००७ दि. १७/०८/२००८ हे कागदपत्र गहाळ झाले आहे जर कोणाला कागदपत्रे सापडले असेल तर कृपा करून सोसायटी ऑफीस मधे संपर्क करा

सही / -मिरल अपार्टमेंट गोविंद नगर को. ऑप. हौ. सो. ली.. गोविंद नगर, मीरा रोड पु, ठाणे

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. (१) श्री. पराग मध्कर कांबळे व (२) श्रीमती पुनम पराग कांबळे यांचे फ्लॅट क्र.जी/बी, तळमजला, क्षेत्रफळ ४७० चौ.फु. (कार्पेट क्षेत्र), एलआयसी एम्प्लाईज जीवनश्री को-ऑपरेटिव्ह हौसिंग . सोसायटी लिमिटेड, पांडुरंगवाडी क्रॉस रोड क्र.४, सभाष नगर. गोरेगाव (पर्व). मंबई-४०००६३. प्लॉट क्र.११. सर्व्हे क्र.७०. हिस्सा क्र.४.५.६ सीटीएस क्र.१०३/८. गाव पहाडी. गोरेगाव (पुर्व), तालुका बोरिवली आणि सदर सोसायटीचे भागप्रमाणपत्र क्र.२६ अंतर्गत वितरीत शेअर क्रमांक १८३३ ते १९०२ बाबत मी चौकशी करीत आहे.

यापुढे सूचना देण्यात येत आहे की, स्वर्गीय श्री. आनंद शंकर डोंगरे यांचे १९.०९.२००० रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात श्रीमती सुमन आनंद डोंगरे या सदर जागेच्या एकमेव वारसदा होत्या आणि (१) श्री. अभय आनंद डोंगर (२) श्रीमती ज्योती सचिन इंदुलकर ऊर्फ ज्योती आनंद डांगरे हे अन्य वारसदार व कायदेशीर प्रतिनिधी हिंदु वारसा कायदा १९५६ अंतर्गत आहेत आणि अन्य कोणीही व्यक्ती सदर जाग किंवा भागावर वारसदार नाहीत

जर कोणा व्यक्तीस सदर जागा किंवा भागावर

विक्री. अटलाबदल, तारण, अधिभार, बक्षीस न्यास. परिरक्षा. वारसाहक. ताबा. भाडेपटा. वहिवाट परवाना किंवा लाभार्थी अधिकार हित कोणतेही न्यास अंतर्गत अधिकार न्यायालयाच्या कोणत्याही प्राधिकरणाअंतर्गत मंजर कोणताही हकमनामा किंवा आदेश किंवा प्रदानता किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दाव असल्यास किंवा हरवलेल्या दस्तावेजाचा ताबा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात कागदोपत्री पराव्यांच्या प्रतींसह खालील स्वाक्षरीकर्त्यांना त्यांचे कार्यालय जी-३४सी, तळमजला, इटर्निटी कमर्शियल प्रिमायसेस. तिन हातनाका, ठाणे (प.)-४००६०४ येथे किंवा sampada@purekar.com सदर सुचना प्रकाशन तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत

आज दिनांकीत २८ नोव्हेंबर, २०२० संपदा पुरेकर

जाईल

ठिकाण : मुंबई

दिनांक : २७ नोव्हेंबर, २०२०

कळवावे, अन्यथा अशा व्यक्तींचे दावे त्याग

आणि/किंवा स्थगित केले आहेत असे समजले

विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करण्याची पालकांची मागणी

kotak

२९.१२.२०२० रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे) आहे.

ठिकाण: मुंबई दिनांक: २८.११.२०२०

झी लर्न लिमिटेड

नींदणीकृत कार्यालयः १३५, कॉन्टीनेन्टल <u>©ARN</u> इमारत, डॉ. ॲनी वेझंट रोड, वरळी, मुंबई-१८. र.:+९१-२२-४०३४३९००, **फॅक्स:**+९१-२२-२६७४३४२ सीआयएन:एल_८०३०१एमएच२०१०पीएलसी१९८४०५

वेबसाईट: www.zeelearn.com,

ई-मेल: investor_relations@zeelearn.com

सूचना

मेक्यरिटीज ऑपट एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग

निष्युरिटाच जण्ड एसने पेज बाड जाक इंडिया (लिस्टिंग ऑब्क्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसार येथे सूचना देण्यात

येत आहे की, ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरित

कंपनीचे एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष

विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता गुरुवार, ३ डिसेंबर, २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

पुढील सुचित करण्यात येत आहे की, सेबी (आतील व्य

ोखणे) अधिनियम २०१५ च्या तरतुदीनुसार आतील व्याप

तिष्य) आवानभा २०२२ च्या पत्युवतुःसः आसारा तिष्योकरिता कंपनीचे सांकेतांकानुसार कंपनीचे प्रतिभूतीमधील व्यवहाराकरिता व्यापार खिडकी १ जुलै, २०२० पासून ३० जून,

१०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष घोषित करण्याच्या उद्देशाकरिता बंद ठेवण्यात आली आहे. ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे

अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष घोषित झाल्यानंतर ही कंपनीची

त्र्यापार खिडकी बंद ठेवण्यात येईल आणि स्टॉक एक्सचेजेसकर

३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या द्वितीय तिमाही व

नर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष सादर केल्यापासू

झी लर्न लिमिटेडकरित

मंडळाच्या आदेशान्वये

जी.एल. कुंडू

सक्षम अधिकारी

सदस्यत्व क्र.:ए३१५२

अयोकी मर्कंटाईल लिमिटेडकरिता

सही / - प्रशांत पारेख

कंपनी सचिव

४८ तासानंतर उघडण्यात येईल.

ठिकाण : मुंबई

दिनांक : २६.११.२०२०

ॲडव्होकेट

अयोकी मर्कंटाईल लिमिटेड

सीआयएन:एल१७१२०एमएच१९८५पीएलसी०३४९७२

नोंद.कार्या.: लक्ष्मी कमर्शियल सेंटर, खोली क्र.४०५, ४था मजला, सेनापती बापट मार्ग,

दादर पश्चिम, मुंबई-४०००२८. ई-मेल:ayokimerchantile@gmail.com,

वेबसाईट:www.ayokimerchantile.com

सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७

नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील बाबी विचारात घेण्यासाठी १०३ए, एस.एन. बॅनर्जी

रोड, कोलकाता-७०००१४ येथे **शुक्रवार, ४ डिसेंबर, २०२०** रोजी दु.१२.३०वा. **अयोकी मर्कटाईल**

लिमिटेड, सीआयएन:एल१७१२०एँमएच१९८५पीएलसी०३४९७२ च्या संचालक मंडळाची सभा होणार

२. कंपनीचे अतिरिक्त संचालक (ना-कार्यकारी, स्वतंत्र) म्हणून श्री. सुभेंद् साहा यांची नियुक्ती.

१. स्वतंत्र संचालक या पदावरील श्री. अरुप रतन चक्रवर्ती यांचा राजीनामा

पेण, दि.२७ : पेण तालुक्यातील के. ई.एस. शाळच्या मुख्याध्यापिका मेरी पिंक यांना फी माफ करण्याबाबत पालकाांनी आज

कोटक महिंद्रा बँक लिमिटेड

सरस्वती कमर्शियल (इंडिया) लिमिटेड

सीआयएन:एल५९९०९एमएच९९८३पीएलसी९६६६०५ नोंदणीकृत कार्यालय: २०९/२१०, आर्केडिया बिल्डिंग, २रा मजला, १९५,

नरीमन पाँईट, मुंबई-४०००२२. व्रष्टवनी:०२२-४०१९८६००, फॅक्स: ४०१९८६५०, वेबसाईट:www.saraswaticommercial.com,

ई-मेल:saraswati.investor@gcvl.in

सूचना

वित्तीय वर्ष २०१९-२०२० करिता ३७व्या वार्षिक अहवालाचे पुरकपत्र

बुधवार, दिनांक १८ नोव्हेंबर, २०२० रोजी या वृत्तपत्रात प्रकाशित आणि मंगळवार, १७ नोव्हेंबर, २०२०

रोजी भागधारकांना पाठविण्यात आलेल्या कंपनीचे ३७व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेसंदर्भात आहे.

असे निरीक्षणास आले आहे की, एकत्रित वित्तीय अहवालाचे टिप २१ मधील काही मुद्रण दोषामुळे ३१

मार्च, २०१९ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता संबंधित पक्षकारांकडील कर्जावरील व्याज उत्पन्नाची रक्कम

करानंतर व सहकारी कंपनीचे नफा/(तोटा) मधील निव्वळ

कार्यचलन प्रक्रियेतून/(वापरातील) निव्वळ रोखस्त्रोत (अ)

३१ मार्च, २०१९ रोजी उर्वरित मिळकतीचे शिल्लक

वित्तीय वर्ष २०१९-२० करिता सुधारित वार्षिक अहवाल कंपनीच्या

www.saraswaticommercial.com वेबसाईटवर उपलब्ध असून डाऊनलोड करता येईल

कर्जदार, सह-कर्जदार/जामिनदारांचे नाव व पत्ता,

ऋण खाते क्रमांक : पीआर००३५६०७१

X00083.

ऋण मान्य रक्कम : रु.१०,००,०००/ - (रुपये दहा लाख फक्त)

३१ मार्च, २०१९ रोजी एकूण समाभग शिल्लक

३१ मार्च, २०२० रोजी एकूण समाभग शिल्लक

भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी सदर पुरकपत्रासह वार्षिक अहवाल वाचावे

मुद्रण दोषामुळे पुर्वीच्या रक्कम अहवालाच्या ऐवजी खाली नमुदप्रमाणे रक्कम वाचण्यात यावी.

कार्यचलनातून महसूल-(अ) व्याज उत्पन्न

वर्षाकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न/(तोटा)

उत्पन्न प्रतिभाग (मुळ व सौमिकृत)

वर्षा अखेरीस रोख व रोख तत्सम

कार्यचलनातून एकूण महसूल

करपूर्व एकूण नफा/(तोटा)

करानंतर एकूण नफा/(तोटा)

एकूण उत्पन्न

नफा/(तोटा)

करानंतर नफा

करपुर्व निव्वळ नफा

य: २७बीकेसी, सी-२७, जी-ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स वा मजला, आदमास प्लाझा, १६६/१६, सीएसटी रोड, किंत

मालमत्तेची ऑनलाईन ई-लिलाव विक्री

स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता विक्री सचना

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचिता सिक्युरिटी

एसबीएफसीला कोटक महिंद्रा बँक लिमिटेडने (केएमबीएल) दिनांक १४.०३.२००३ रोजीच्या करारनामानुसार ऋण करारनामित केले आहे आणि सर्वसामान

जनतेस आणि विशेषतः कर्जदार व जामिनदारांना येथे सूचना देण्यात येत आहे की, खाली नमुद स्थावर मालमत्ता प्रतिभूत धनकोकडे तारण/अधिभारीत आहे.

न्याचा ताबा कोटक महिंद्र बँक लिमिटेडच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दिनांक ०४.०९.२०२० रोजी घेतलेला आहे आणि लवकरच दिनांक ३०.१२.२०२० रोजी

त.११.३० ते दु.१२.३० दरम्यान ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह जसे आहे जेथे आहे व जसे आहे जे आहे या तत्त्वावर **श्री. मोहम्मद इसा शेख, मोहम्म**द

ारीफ यांचा पुत्र, श्रीमती सबिहा बानु शेख, मोहम्मद इसा शेख यांची पत्नी आणि एम्पायर इन्फ्राडेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड, त्यांचे संचालक

नोहम्मद इसा शेख यांचे मार्फत दिनाक २१.११.२०२० रोजी देय रक्कम रु.१,३१,१८,८५३.५९ (रुपये एक कोटी एकतीस लाख अठरा हजार आठशे

<mark>नेपन्न आणि पैसे एकोणसाठ फक्त)</mark> तसेच त्यावरील लागू दराने पुढील व्याज **कर्ज खाते क्रमांक पीआर००३१०६२० व पीआर००३२४७३४** अंतर्गत कोटक महिंद्रा बँक लिमिटेड, प्रतिभूत धनको यांना देय असलेल्या रकमेच्या वसुलीकरिता विक्री केली जाईल. **आरक्षित मुल्य रु.१,३०,००,०००/**– **(रुपये एव**

कोटी तीस लाख फक्त) आणि इसारा रक्कम रु.१३,००,०००/- (रुपये तेरा लाख फक्त) आहे आणि केवायसीसह इरठे सादर करण्याची अंतिम तारीख

मालमत्तेचे वर्णन: जागा/कार्यालय क्र.६०२, क्षेत्रफळ १००.३४ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र, ६वा मजला, सामायिक क्षेत्र व सुविधा तसेच मुख्य दरवाजाला लागून

असलेले क्षेत्र आणि सदर जागा/कार्यालयाजवळील अन्य जागा तसेच मर्यादित सामायिक क्षेत्र व सुविधा अर्थात पायऱ्या, प्रवेशद्वार, उद्वाहन, उद्वाहन यंत्र

खोली (काही असल्यास) मधील वापर अधिकार, कुशवाह चेंबर्स इमारत, गाव मरोळ, बृहन्मुंबई, मुंबई उपनगर जिल्हा, तालुका दक्षिण सालसेट, नोंदणी

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम ८ नुसार तरतूद आहे

सर्वसामान्य जनतेस आणि विशेषत: कर्जदारांना येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणतेही कारणास्तव लिलाव पुर्ण न झाल्यास प्रतिभूत धनकोकडून खासगी

व्यवहाराने विक्रीमार्फत प्रतिभूती व्याज अंमलबजावणी केली जाईल. विक्रीअंतर्गत काही स्पष्टीकरण/आवश्यकता असल्यास बोलिदारांनी कृपया संपर्क श्री.

राजेंदर दहिया, +९१-८४४८२६४५१५, श्री. आकाश सक्सेना, +९१-८८६०००१९१०, श्री. पंकज राय, +९१-७७६८००३५६७ व श्री. निक्री कुमार,

+९१-७०४५९००५५१ यांना संपर्क करावा. विक्रीच्या सविस्तर नियम व अटीकरिता कृपया <u>https://www.kotak.com/en/bank-auctions.</u>html

लिंकचा संदर्भ घ्यावा जे कोटक महिंद्रा बँक लिमिटेडच्या <u>www.kotak.com</u> आणि/किंवा <u>https://kotak.auctiontiger.net</u> वेबसाईटर दिलेले आहे.

चुकीने रु.२.३७ लाख नमुद केलेली आहे.

वार्षिक

अहवालाचे

पृष्ठ क्रमांब

१६३

१६३

१६३

१६३

१६३

१६३

१६३

१६३

१६४

१६४

१६४

१६६

१६६

१६६

ठिकाण: मुंबई

दिनांक: २७.११.२०२०

उपजिल्हा वांद्रे आणि सर्व्हे क्र.५४, हिस्सा क्र.१ए, सीटीएस क्र.४९२, गाव मरोळ, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००५९.

इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ चे नियम ८(५) सहवाचिता नियम ८(६) अन्वये स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सुचना

निवेदन दिले आहे. यावर्षी कोरोना सारख्या महामारीमुळे अनेक संसार अडचणीत आली आहेत. बऱ्याच पालकांच्या नोकऱ्या तसेच

प्राधिकृत अधिकारी

(रक्कम रु. लाखात)

१९५.४४

७७१.०५

७७८.२६

७६.१९

३८.१२

३८.१२

३७१.३३

3.८१

७६.१९

१५६७.७७

१४.0९

३८.१२

१०१५२.३९

२४३६४.८२

१५५८३.७६

सही/

रितेश झवेरी

डीआयएन:०००५४७४१

संचालक मंडळाच्या आदेशान्वये

कोटक महिंदा बँक लिमिटेडकरित

व्यवसाय बंद पडले आहेत. पालकांना स्वतः कोरोना संसर्गाचा सामना करावा लागला असून त्यांना लाखो रूपयांसाठी कर्जबाजारी व्हावे

हरवले आहे

श्री. भरत भास्कर पाटील, एस.एस. डेव्हलपर्सचे मालक (बिल्डर) आणि गोपाट श्यामसंदर गौतम यांच्या दरम्यान झालेला दिनांक ०२.०५.२००१ रोजीचे मळ करारनामाची प्रत दिनांक ०४.११.२०२० रोजी सुमारे सकाळी १०.३०वा. ऑटोरिक्षातून नवघर रोड ते गोडदेव नाका, भाईंदर (पुर्व) जवळ प्रवास करतेवेळी माझ्याकडून हरवले आहे.

जर कोणा व्यक्तीस मुळ करारनामा दिनांक ०२.०५.२००१ सापडले असल्यास त्यांनी १५ दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीकर्ताकडे आणुन द्यावे.

मालमत्तेचे अनुसुची श्री. दत्ताराम भानु भिंगे

निवासी जागा फ्लॅट क्र.२०४, न्यु साई शक्ती को-ऑप. हौ.सो.लि., गावदेवी मंदिराजवळ

नवघर गाव, भाईंदर (पुर्व), ठाणे-४०११०५. मुंबई, आज दिनांकीत २७ नोव्हेंबर, २०२०

प्रिया इंटरनॅशनल लिमिटेड

कार्यालय: ४था मजला, किमतराय इमारत, ७७-७९, महर्षी कर्वे रोड, मरीन लाईन्स (पुर्व), मुंबई-४००००२. दूर.क्र.:०२२-४२२०३१००, फॅक्स:०२२-४२२०३१९७, ई-मेल:cs@priyagroup.com, वेबसाईट:www.priyagroup.com

३७वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना

वेथे सचना देण्यात येत आहे की**. प्रिया इंटरनॅशनल लिमिटेड**ची ३७वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, १९ डिसेंबर २०२० रोजी स.१०.३०वा. सिटीलाईट सिनेमा बँक्वेटस हॉल. ॲशफोर्ड चेंबर्स. ४था मजला. लेडी जमशेदजी रोड. माहिम

. नंबई-४०००१६ येथे होणार आहे. मारत शासन, सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत (एमसीए) सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२०, १४/२०२० व १७/२०२० आणि अन्य इतर लागू तरतुदी आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) द्वारे तरतुदीनुसार सभेच्या सूचनेत नमुद वेषयावर विमर्ष करण्याकरिता तसेच वास्तविक प्रती वितरणास येणाऱ्या अडचणी लक्षात घेता कृपया नोंद घ्यावी की एजीएम सुचना आणि वित्तीय वर्ष २०१९–२० करिता वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ई–मेल कंपनी /तेवीटार महभागीदारकडे नोंद आहेत त्यांना विहित कालमर्यादेत पाठविले जातील. वित्तीय वर्ष २०१९–२० करिता वार्षिक हिवालासह एकत्रित सदर एजीएम घेण्याची सूचना कंपनीच्या <u>https://www.priyagroup.com,</u> स्टॉक क्सचेंजच्या आणि ठेवीदारांच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

डेमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे ई–मेल व मोबाईल क्रमांक त्यांच ठेवीदारकडे त्यांच्या ठेवीदार सहभागीदारामार्फत नोंद करावेत. वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना त्यांचे ई-मेल व मोबाईल क्रमांक कंपनीचे निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी बिगशेअर सर्विसेस प्रा.लि. (आरटीए) . ांच्याकडे सादर करावेत.

पुस्तक बंद करणे

. कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ आणि त्यातील नियमाअंतर्गत कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१১ चे नियम १० आणि सेबी (लिस्टींग ऑब्लीगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४२ नुसार सूचना देण्यात येते की, वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त शनिवार, १२ डिसेंबर, २०२० ते शनिवार, १९ डिसेंबर, ०२० (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवले जातील. ई-वोटिंगची माहिती

मेबी (लिस्टींग ऑब्लीगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्यूलेशन्स, २०१५ च्या नियम ४४ सहवाचित . कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या नियम २०, पर्यायी कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१५ अन्वये कंपनीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लेमिटेड (एनएसडीएल) च्या विद्युत मतदान प्रणालीने त्यांच्या सर्व सदस्यांना सदर सूचनेत नमुद सर्व ठरावांवर विद्यत स्वरुपाने (रिमोट ई-वोटिंग) मत देण्याची सविधा दिलेली आहे.

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमुद सर्वसाधारण विषयांवर विद्युत मतदान प्रणालीने विमर्ष केले जाईल रिमोट ई-वोटिंग कालावधी : बुधवार, १६ डिसेंबर, २०२० रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि शुक्रवार, १८ डिसेंबर, २०२० रोजी साय. ५.००वा. समाप्त होईल

वार्षिक सर्वसाधारण सभेत किंवा विद्युत स्वरुपाने मतदानास पात्रता निश्चितीची नोंद दिनांक: शुक्रवार, ११

जर एखादी व्यक्ती सभेची सुचना वितरणानंतर कंपनीचा सदस्य झाला असेल आणि नोंद दिनांक अर्थात शुक्रवार, ११ डिसेंबर,२०२० रोजी भागधारणा घेतली असेल त्यांनी evoting@nsdl.co.in किंवा rajeshm@bigshareonline.com वर विनंती पाठवून लॉगइनआयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि जर तुम्ही रिमोट ई-वोटिंकरिता एनएसडीएलसह यापुर्वीच नोंद असल्यास तुम्ही तुमचे मत देण्यासाठी तुमचे विद्यमान युजरआयडी व पासवर्ड वापरावा. जर तुम्ही पासवर्ड विसरला असल्यास तुम्ही www.evoting.nsdl.com वर उपलब्ध फॉरगॉट युजर डिटेल्स/पासवर्ड किंवा फिजीकल युजर रिसेट पासवर्ड पर्याय वापरून तुमचे पासवर्ड पुन्हा रिसेट करा किंवा खालील टोल फ्री क्रमांक १८००–२२२–९९० वर एनएसडीएलकडे संपर्क करावा. सदस्यांनी खालील गोष्टींची नोंद घ्यावी

अ. शुक्रवार, १८ डिसेंबर, २०२० रोजी सायं.५.००वा. नंतर रिमोट ई-वोटिंग बंद केले जाईल.

ब. एजीएममध्ये बॅलेट पेपरमार्फत मतदानाची सुविधा उपलब्ध असेल आणि ज्या सदस्यांनी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिलेले नसेल त्यांना एजीएममध्ये उपस्थित राहृन बॅलेट पेपरने मत देण्याचा अधिकार असेल. क. रिमोट ई–वोटिंगने मत दिल्यानंतरही सदस्यास सभेत उपस्थित राहता येईल परंतु सभेत पुन्हा मत देण्याचा अधिकार नसेल.

ड. नोंद तारखेला ठेवीदाराद्वारे तयार केलेली लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात किंवा सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेत मत देण्याचा अधिकार

कंपनीची वेबसाईट आणि सभेची सूचना जेथे प्रसिद्ध केले जाईल त्या एजन्सीची वेबसाईट पुढीलप्र

www.priyagroup.com च www.evoting.nsdl.com. विद्यत स्वरुपाने मतदानाकरिता तक्रारींचे निवारण करणाऱ्या व्यक्तीचे नाव. पद. पत्ता. ई-मेल व दरध्वर्न

क्रमांक खालीलप्रमाणे

ा. पी.व्ही. हरिहरन, पुर्णवेळ संचालक ात्ता: ४था मजला, किमतराय इमारत, ७७/७९, महर्षी कर्वे मार्ग,

मरीन लाईन्स (पुर्व), मुंबई-४००००२.

ई-मेल: cs@priyagroup.com, दर.:०२२-४२२०३१००.

प्रिया इंटरनॅशनल लिमिटेडकरित पी.व्ही. हरिहरन पूर्णवेळ संचालक डीआयएन:०३१९६९७५

ताबा

१. ताबा दिनांक, २. मागणी सचना

०६.११.२०१९ पासून पुढील व्याज.

दिनां क

१९.११.२०१९ पासून पुढील

३. रु.१०,६७,७५५.५६ (रुपरे

पंचावन्न आणि पैसे छपन्न फक्त

दिनांक १२.१०.२०१९ रोजी देय

तसेच रक्कम पुर्णपणे जमा होईपर्यंत

दिनांक १३.१०.२०१९ पासून

(रुपये अकरा लाख त्र्याण्णव

आणि पैसे पंचेचाळीस फक्त

दिनांक १२.१०.२०१९ रोजी

दिनांक

प्राधिकृत अधिकार

पढील व्याज.

व्याज.

दुकान क्र.१०, तळमजला, सुपर १. २६.११.२०२०

लागले आहे. तसेच ऑनलाइन शिक्षण पद्धतीत प्राथमिक शिक्षण घेत असलेल्या वर्गातील लहान मुलांना काहीच लक्षात येत नाही. कोरोना परिस्थितीचा विचार करून

आंबोली सबवेजवळ, अंधेरी (पू.), मुंबई-४०००६९.

विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी लक्षात घेऊन शैक्षणिक वर्षाची फी माफ करा असे या निवेदनात सांगितले आहे.

中 HDBservices एचडीबी फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड **क्षेत्रिय कार्यालय:** एचडीबी फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड, २रा मजला, विल्सन हाऊस, जुना नागरदास रोड

शुद्धिपत्रक

दिनांक १०.११.२०२० रोजी या वृत्तपत्रात प्रकाशित ताबा सूचना जाहिरातीसंदर्भात. अ.क्र.५ चे खाते कर्जदार किन्नी फार्म हाऊस ॲण्ड रिसॉर्टस् अंतर्गत ताबा दिनांक कृपया ०४.११.२०२० या ऐवजी **०५.११.२०२० असे** वाचावे. इतर सर्व तपशील अपरिवर्तीत आहे. सही / - प्राधिकृत अधिकारी



MAHAMAYA STEEL INDUSTRIES LIMITED

Regd. Office: Plot No. B/8-9, Sector C, Sarora Urla Industrial Area, Raipur 493 221 (C.G.) Ph.+91-771-4910058, Fax +91-771-4006611,2324401
E-mail: cs@mahamayagroup.in Website: www.mahamayagroup.in

CIN: L27107CT1988PLC004607 NOTICE OF 32nd ANNUAL GENERAL MEETING BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that

The 32" Annual General Meeting of the Members of the Company will be held through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") on Wednesday, 23" December, 2020 at 11.00 a. m., in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and rules made thereunder and the Securities Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015 read with General Circulars No. 14/2020 dated 8" April, 2020, No. 17/2020 dated 13" April, 2020, No. 17/2020 dated 13" April, 2020 and No. 20/20 dated 5" May, 2020 and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and SEBI (collectively referred to as applicable circulars), to transact the business set out in the Notice convening the AGM. Members will be able to attend and vote at the AGM through VC/AOVM. Members participating through the VC/OAVM facility only shall be deemed to be present at the AGM and their presence shall be reckoned for the purpose of quorum.

In compliance with the applicable circulars, the Notice convening the AGM and the

standalone and consolidated financial statements for the financial year 2019-20, along with Board's Report, Auditors' Report and other documents required to be attached thereto, have been sent to all the members of the Company whose email addresses are registered with the Company/Depository Participants. Considering the COVID-19 pandemic, the Company shall not be able to provide service of documents to the bardenile, the Company's website at www.mahamayagroup.in and on the website of the Stock Exchanges namely National Stock Exchange of India Limited (NSE) at www.nseindia.com and Bombay Stock Exchange of India Limited (NSE) at www.nseindia.com and Bombay Stock Exchange of India Limited (NSE), at www.nseindia.com and on the website of National Securities Depository Limited (NSDL), at www.evoting.nsdl.com. Instructions for Remote e-voting and e-voting during AGM

a.The Company is providing to its member's facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed at AGM by electronic means (E-Voting). Members may cast their votes remotely, using the electronic voting system of NSDL during the period mentioned herein below (remote e-voting).

b.Further, the facility for voting through electronic voting system will also be made available at the AGM and members attending who have not cast their vote(s) by remote e-voting will be able to vote at the AGM through e-voting.

c. The members who have cast their vote(s) by remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote(s) again at the AGM.
d.The company has engaged the services of National Securities Depository Limited

(NSDL) an agency to provide ("remote e-voting and participation in the 32st AGM through VC/OAVM facility and e-voting during the 32st AGM. e. Information and instructions relating to e-voting have been sent to members through email. f. Members are requested to carefully read the instructions mentioned in the notes

forming part of notice of the 32nd AGM for remote e-voting and for attending AGM and e-voting at AGM.

The remote e-voting facility will be available during the following period: Date and time of commencement of remote e-voting: 20th December, 2020 at 9.00 AM and Date and time of end of remote e-voting: 22rd December, 2020 at 5.00 PM.
h.The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter, once the

vote on resolution is cast by shareholder, the shareholder shall not be allowed to change it subsequently. Shareholders of the Company, holding shares either in Physical Form or in dematerialized form as on the cut-off date 16th December, 2020 may cast their vote electronically.

 Any person, who acquires shares of the Company and becomes member of the Company after the Company sends the notice of the 32rd AGM by email and holds shares as on the cut-off date ie 16th December, 2020 may obtain the User id and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if you are already registered with NSDL for remote e-voting then you can use your existing User id and password for casting your vote. If you forgot your password, you can reset your password by using forgot user details/password or Physical User reset password

option available on www.evoting.nsdl.com.

The Board of Directors of the Company has appointed Mr. Nitesh Jain, Practicing Company Secretary, Raipur as Scrutinizer to Scrutinize the e-voting process in a fai

and transparent manner. k.Members who need assistance before or during the AGM, can contact NSDL on evoting@nsdl.co.in/1800-222-990 or contact NSDL officials Mr. Pratik Bhatt at designated email ID: pratikb@nsdl.co.in or at telephone nos.: +91-22-24994738, or Ms. Sarita Mote at designated email ID: saritam@nsdl.co.in or at telephone nos. +91-22-24994890.

For, Mahamaya Steel Industries Limited

Jaswinder Kaur Mission

Date : 28.11.2020

अल्केम लॅबोरेटरीज लिमिटेड

सीआयएन:एल००३०५एमएच१९७३पीएलसी१७४२०१ नोंदणीकृत कार्यालय: अल्केम हाऊस, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, ४०००१३. **दर.:**+९१ -२२–३९८२९९९९, **फॅक्स:**+९[,] वेबसाईट:www.alkemlabs.com, ई-मेल:investors@alkem.com

सूचना

सदस्यांना येथे सचित करण्यात येत आहे की. कंपनी कायदा २०१३ च्या कलम ११० सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ वेळोवेळी सुधारित आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ आणि सहकार मंत्रालयाचे परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२० व क्र.३३/२०२० दि.२८ सप्टेंबर, २०२० नुसार कंपनीने ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/ठेवीदार सहभागीदारकडे नोंद आहेत आणि ज्यांचे नावे शुक्रवार, २० नोव्हेंबर २०२० (नोंद दिनांक) रोजी सदस्य नोंद पुस्तक/लाभार्थी मालकांच्या यादीत ज्या सदस्यांची नावे नमुदं आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग प्रणालीने दि.०६ नोव्हेंबर २०२० रोजीच्या टपाल मतदान सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता कंपनींच्या सदस्यांची अनुमती घेण्यासाठी २७ नोव्हेंबर, २०२० रोजी टपाल मतदान सूचना विद्युत स्वरुपाने वितरणाची प्रक्रिया पूर्ण केली आहे.

टपाल मतदान सूचना कंपनीच्या https://www.alkemlabs.com/votingresult.php, सीडीएसएलच्या www.evotingindia.com आणि कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com वेबसाईटवरून डाऊनलोड करता येईल.

कंपनीने सदस्यांना ई-वोटिंग स्विधा देण्यासाठी सेंट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया लिमिटेड (सीडीएसएल) यांची सेवा नियुक्त केली आहे. सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, रिमोट ई-वोटिंग प्रक्रिया शनिवार, २८ नोव्हेंबर, २०२० रोजी स.९.००वा प्रारंभ होईल आणि रविवार, २७ डिसेंबर, २०२० रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. रविवार, २७ डिसेंबर, २०२० रोजी सायं.५.००वा.नंतर सीडीएसएलद्वारे रिमोट ई-वोटिंग पद्धत बंद केली जाईल आणि सदर तारीख व वेळेनंतर सदस्यांना मतदान मान्य असणार नाही. ज्या सदस्यांची नावे नोंद तारखेला ठेवीदाराद्वारे तयार केलेल्या लाभार्थी मालकांच्या यादीत/सदस्य नोंद पुस्तकात नमुद आहेत त्यांना त्यांचे मत रिमोट ई-वोटिंगने देण्याचा अधिकार असेल.

ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/ठेवीदारकडे नोंद नाहीत त्यांनी शुक्रवार, १८ डिसेंबर, २०२० रोजी सायं.५.००वा. भाप्रवे पर्यंत नोंद करावेत. जेणेकरून त्यांना टपाल मतदान सूचना व रिमोट ई-वोटिंगकरिता प्रक्रियेसह रिमोट ई-वोटिंगकरिता लॉगइनआयडी व पासवर्ड https://linkintime.co.in/emailerg/ email_register.html वर क्लिक करून प्राप्त करता येईल आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येईल.

संचालक मंडळाने रिमोट ई-वोटिंग प्रक्रिया योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून **मे. मनिष घिया ॲण्ड असोसिएटस्,** कंपनी सचिव, मुंबईचे भागीदार सीएस मनिष घेया यांची नियुक्ती केलेली आहे.

कंपनीचे अध्यक्ष किंवा अन्य इतर अधिकृत व्यक्तिद्वारे मंगळवार, २९ डिसेंबर २०२० रोजी सायं.५.००वा. कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात टपाल मतदानाचा निकाल घोषित केला जाईल आणि स्टॉक एक्सचेंजकडे, सीडीएसएल, निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी यांना कळविला जाईल आणि कंपनीच्या https:// www.alkemlabs.com/voting-result.php वेबसाईटवर प्रसिद्ध केला जाईल तसेच कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रदर्शित केले जाईल. टपाल मतदानाबाबत काही प्रश्न, तक्रारी असल्यास सदस्यांनी श्रीमती अश्विनी नेमलेकर, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी-१०१, २४७ पार्क एल.बी.एस.मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई-४०००८३, दूर.क्र.:०२२-४९१८६००० यांना लेखी कळवावे किंवा rnt.helpdesk@linkintime.co.in वर ई-मेल करावा आणि रिमोट ई-वोटिंगबाबत काही प्रश्न असल्यास सदस्यांनी हेल्प सेक्शन अंतर्गत www.evotingindia.com वर उपलब्ध ई-वोटिंग मॅन्युअलचा व फ्रिक्वेन्टली आस्क्ड क्वेश्चन्स (एफएक्यु) चा संदर्भ घ्यावा किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा किंवा श्री. मेहबुब लखानी, व्यवस्थापक, सेंट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल), ए विंग, २५वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल्स कंपाऊंड, ना.म. जोशी मार्ग, लोअर परळ (पुर्व) मुंबई-४०००१३, दूर.क्र.:०२२-२३०५८५४२/४३ यांना संपर्क करावा.

अल्केम लॅबोरेटरीज लिमिटेडकरित

सही/ दिनांक: २७ नोव्हेंबर, २०२० मनिष नारंग अध्यक्ष-विधी, कंपनी सचिव व सक्षम अधिकारी ठिकाण: मुंबई

kotak Kotak Mahind

काटक महिद्रा बक लिमिटेड लय: २७बीकेसी, सी–२७, जी–ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पुर्व), मुंबई–४०००५ राखा कार्या.: ५वा मजला, अदमास प्लाझा, १६६–१६, सीएसटी रोड, कलिना, सांताक्रुझ (पुर्व), मुंबई–४०००९८

ठिकाण : मुंबई

स्थावर मालमत्तेचे वर्णन

॥अर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता है सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (५४/२००२) अंतर्ग **कोटक महिंदा बँक लिमिटेड**चे प्राधिकत अधिकारी आहेत आणि सिक्यरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्य नधिकाराअंतर्गत कर्जदारांना खाली नमूदप्रमाणे मागणी सूचना वितरित केली होती आणि त्या सूचनेनुसार सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत सदर सूचनेत नमूद रक्कम ासेच वास्तविक जमा काण्याच्या तारखेपर्यंत प्रासंगिक खर्च, शुल्क, अधिभार इत्यादी जमा काण्यास सांगण्यात आले होते. सदर कर्जदार/सहकर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम असमर्थ ठरले असन कर्जदार/सहकर्जदार व सर्वेसामान्य जनतेस येथे सचित करण्यात येत आहे की. खालील स्वाक्षरीकर्त्योंनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवर्गा ादर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमृद् केलेल्या मालमत्तेचा ताबा खाली नमृद् केलेल्या तारखेला घेतलेला आहे. विशेषतः कर्जदा . सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की. सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **कोटक महिंदा बँक** लिमिटेडकडे सुचनेत नमुद रक्कम तसेच त्यावरील व्याज, प्रासंगिक खर्च, शुल्क, अधिभार इत्यादी जमा करावी. कर्जदारांचे लक्ष वेघण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्त सोडिकण्यासाठी उपलब्ध वेळसंदर्भात कायदाच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतुद आहे. कर्जदार, सहकर्जदार व जामिनदार, अनुसूचीत मालमत्ता, थकबाकी रक्कम, कल्प १३(२) अन्वये पाठिकण्यात आलेली मागणी सूचना, त्याअंतर्गत दावा केलेली रक्कम, ताबा दिनांक याचे तपशिल खाली देण्यात आले आहे.

٠	कर्ण खात क्रमाक, कर्ण रक्षम		ादनाक, ३. दय स्क्रम रु.
	श्री. मोहम्मद शमशुद्दीन अकबर, मोहम्मद शमशुद्दीन यांचा मुलगा व श्रीमती अलामरा एस. अकबर, शमशुद्दीन अकबर यांची पत्नी, दोघांचा पत्ता: र/ठि.: दुकान क्र.७४, प्लॉट क्र.५२, सेक्टर ९, वृंदावन खांदा कॉलनी, नवीन पनवेल, नवी मुंबई-४४०२०६. दोघांचा दुसरा पत्ता: र/ठि.: दुकान क्र.७६ व ७७, तळमजला, वृंदावन जी+३ कोहौसोलि., प्लॉट क्र.५२, सेक्टर ९, नवी मुंबई-४०१२०६. दुसरा पत्ता: र/ठि.: एलआयजी ररी, सेक्टर २, एच-१०, कळंबोली, नवी मुंबई-४क्टर करण खाते क्रमांक: पीआर००३९३९३२ करण सात्र्य रक्कम : र.१८,००,०००/- (रुपये अठरा लाख फक्त)	दुकान क्र.७६ व ७७, तळमजला, वृंदावन जं कोहौसोलि., प्लॉट क्र.५२, सेक्टर ९, र कॉलनी, नवीन पनवेल, नवी मुंबई-४०१२ प्लॉट क्र.५२ येथील मालमत्तेच सर्व भाग् खंड आणि चतुसिमा: उत्तरेस-१९ फीट स्ता; दक्षिणेस-प्लॉट क्र.४७ ते ५१; पुर्वे प्लॉट क्र.४२ ते ४६; पश्चिमेस-२० मीटर रस्ता तारणकर्त्यांचे नाव: श्री. मोहम्मद अव मोहम्मद शमशुद्दीन	बांदा २.०४.११.२०१९ ३. क.२१,७५,८५९.०४ (रुपये १ क्विस लाख पंच्याहत्तर हजार अच्छो एकोणसाठ आणि पैसे चार फक्त) दिनांक ०४.११.२०१९ पासून पुढील
	श्री. उबैद अहमद मोहम्मद असलम, मोहम्मद असलम श्रेख यांचा मुलगा, श्री. मोहम्मद असलम श्रेख आंचा मुलगा, श्री. मोहम्मद असलम श्रेख, झहूर मोहम्मद शेख यांचा मुलगा व श्रीमती समरीन नईम खान, श्री. नईम खान यांची पत्नी, दोघांचा पत्ना: र/ठि.: फ्लॅट क्र.डी-७०७, खा मजला, इमारत क्र.डी-९, नॅशनल टॉबर, साथन कोळीवाडा लिंक रोड, कोकरी आगार, ॲन्टॉप हिल, मुंबई-४०००३७.	क्र.डी-९, नॅशनल टॉवर, सायन कोळीवाडा लिंक रोड, कोकरी आगार, ॲन्टॉप हिल, मुंबई-४०००३७ धारक मालमत्तेचे सर्व भाग	१. २५.११.२०२० २. ०५.११.२०१९ ३. च.२०,४४,३८०.९२ (रुपये वीस लाख वच्चेचाळीस हजार तिनशे ऐंशी आणि पैसे व्याण्णव फक्त) दिनांक ०५.११.२०१९ रोजी देय तसेच रक्षम पुर्णपणे जमा होईपर्यंत दिनांक

श्री. जितेश रामजीभाई भानुशाली (जितेश रामजी भानुशाली म्हणून ज्ञात), श्री. रामजीभाई परप्या भानुशाली यांचा मुलगा (रामजी परप्या भानुशाली म्हणून ज्ञात), श्रीमती प्रिती जितेश भानशाली, श्री. मिठभाई जे. मांगे यांची पत्नी, श्री. भावेश रामजीभाई भानुशाली, श्री. रामजीभाई परप्या भानुशाली यांचा मुलगा, रामजी परप्या भानुशाली म्हणून ज्ञात आणि रामजी परम्या भानुशाली, श्री. परप्या रतनशी भानुशाली यांचा पुत्र, सर्वांचा पत्ता: २०१, मथारू पॅलेस कोहौसो, ६० फीट रोड, अन्नपुर्णा इस्टेट, आर.बी.के. शाळेच्या मागे, भाईंदर (पूर्व), ठाणे-४०११०५. श्री. जितेश रामजीभाई भानुशाली, श्री. रामजीभाई परप्या भानुशाली यांचा मुलगा, श्रीमती प्रिती जितेश भानुशाली, श्री. मिठूभाई जे. मांगे यांची पत्नी, श्री. रामजीभाई परप्या भानुशाली, श्री. परप्या रतनशी भानुशाली यांचा पुत्र, सर्वांचा पत्ता: दुकान क्र.१०, तळमजला, गोपिनाथ स्मृती कोहौसोलि., गोडदेव तलावाजवळ, फिश मार्केट समोर, भाईंदर पुर्व, ठाणे-४०११०५. श्री. जितेश रामजीभाई भानुशाली, श्री. रामजीभाई परप्या भानुशाली यांचा मुलगा, व श्री. भावेश रामजीभाई भानुशाली, श्री. रामजीभाई परप्या भानुशाली यांचा पुत्र, सर्वांचा पत्ताः खोली क्र.१३, श्रीनिवास गार्डन, गोरेगाव पश्चिम, मुंबई-

बिल्टअप क्षेत्र २६५ चौ.फु. अर्थात २. १८.११.२०१९ २४.६२ चौ.मी., गोपिनाथ स्मृती ३. रु.२६,८२,६७८.८६ को हौ सो लि. नोंदणी क. टीएनए / (रुपये सच्चीस लाख ब्याऐंशी (टीएनए)/एचएसजी/टीसी/९३०३ / हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर १९९७, गोडदेव तलावाजवळ, फिश आणि पैसे शहाऐंशी फक्त मार्केट समोर, जुना सर्व्हे क्र.८६, नविन | दिनांक १८.११.२०१९ रोजी सर्व्हे क्र.१२०, हिस्सा क्र.९, महसूल दिय तसेच रक्कम पुर्णपणे जमा गाव गोडदेव, भाईंदर पुर्व, ठाणे धारक हो ई पर्यंत मालमत्तेचे सर्व भाग व खंड. तारणकर्त्याचे नाव: श्री. रामजी व्याज. परप्या भानुशाली आणि श्री.

शेख, झहर मोहम्मद शेख यांचा मुलगा

भावेश रामजी भानुशाली ऋण खाते क्रमांक: पीआर००३७८३५५ ऋण मान्य रक्कम : रु.२२,५०,०००/ - (रुपये बावीस लाख पन्नास हजार फक्त)

श्री. संजय गेणु शेलार, गेणु शेलार यांचा पुत्र व श्रीमती पलॅट क्र.४, तळमजला, बी विंग, सिद्धी विनायक अपार्टमेंट, १. २६.११.२०२०

सुषमा संजय शेलार, दोघांचा पत्ता: फ्लॅट क्र.४, तळमजला, क्षेत्रफळ ४३५ चौ.मी. बिल्टअप, जमीन सर्व्हे क्र.१८/१, २. १२.१०.२०१९

कॉम्प्लेक्सजवल, नालासोपारा पुर्व, महाराष्ट्र-४०१२०९. तालका व नोंदणी उपजिल्हा वसई ३. नालासोपारा, जिल्हा दहा लाख सदसष्ट हजार सातशे दोघांचा दसरा पत्ता: फ्लॅट क्र.४१३, अनमोल प्लाझा इमारत, व नोंदणी जिल्हा पालघर येथील मालमत्तेचे सर्व भाग व सितारा बेकरीजवळ, विजय नगर, नगिनदासपाडा, नालासोपारा खंड आणि पुर्व, महाराष्ट्र-४०१२०९. तारणकर्त्याचे नाव: श्री. संजय गेणु शेलार ऋण खाते क्रमांक : पीआर००४६८००० ऋण मान्य रक्कम : रु.१०,००,०००/ - (रुपये दहा लाख

श्री. उमेश मारुती पांचाळ, मारुती पांचाळ यांचा पुत्र व फ्लॅट क्र.३०४, ३रा मजला, बी विंग, गणेश कृपा १. २६.११.२०२० श्रीमृती उन्नती उमेश पांचाळ, श्री. उमेश मारुती पांचाळ कोहौसोलि., नगरपालिका गार्डन, क्षेत्रफळ ३०० चौ.फु. यांची पत्नी, दोघांचा पत्ता: प्लॅट क्र.१०२, १ला मजला, बी विंग, गणेश कृपा कोहौसोलि., नगरपालिका गार्डन, दत्त मंदिर रोड, समेन पाडा, नालासोपारा पश्चिम, ता. वसई, जि. पालघर-४०१२०३. **दोघांचा दुसरा पत्ता:** फ्लॅट क्र.३०४, ३रा मजला, बी विंग, गणेश कृपा कोहौसोलि., नगरपालिका गार्डून, दत्त मंदिर रोड. समेन पाडा, नालासोपारा पश्चिम, ता. वसई. जि. पालघर-

कुर्ला पश्चिम, मुंबई-४०००७०.

दिनांक: २८.११.२०२०

ठिकाण : मुंबई

ऋण खाते क्रमांक : पीआर००४३८९६८

ऋण मान्य रक्कम : रु.९,८०,०००/- (रुपये नऊ लाख

बी विंग, सिद्धी विनायक अपार्टमेंट, विजय नगर, भास्कर

अर्थात २७.८८ चौ.मी. बिल्टअप, जमीन प्लॉट १६, ३. रु.११,९३,८९४.४५ हिस्सा क्र.४ पैकी, गाव समेळ, जुना सर्व्हे क्र.६६, हिस्सा क्र.४पैकी गाव उमराळे. गाव समेळ. नालासोपारा हिजार आठशे चौऱ्याण्णव पश्चिम, ता. वसई, जि. पालघर, उपनिबंधक वसई, संक्षिप्त पत्ताः फ्लॅट क्र.३०४, ३रा मजला, बी विंग, गणेश कृपा कोहौसोलि., प्लॉट क्र.३, दत्त मंदिर रोड, देय तसेच रक्कम पुर्णपणे जमा ४०१२०३. श्री. उमेश मारुती पांचाळ, मारुती पांचाळ यांचा पुत्र, पत्ता: फ्लॅट क्र.३७३/३, त्रिमुर्ती हौसिंग सोसायटी, समेळ पाडा, नालासोपारा पश्चिम-४०१२०३ येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड आणि

गाव तूळींज, नालासोपारा नगरपरिषदेच्या न्यायकक्षेत

हो ई पर्यं त १३.१०.२०१९ पासून पुढील तारणकर्त्यांचे नाव: श्री. उमेश मारुती पांचाळ व श्रीमती उन्नती उमेश पांचाळ. कोटक महिंद्रा बँक लिमिटेडकरित

नोंद.कार्या: ९, एम.पी. नगर, १ली स्ट्रीट, कोन्गु नगर विस्तार, तिरुपूर-६४१६०७ कॉर्पोरेट कार्यालय: सी/५१५, कनाकिया झिलॉन, एलबीएस रोड आपि सीटीएस रोडचा जंक्शन, बीकेसी ॲनेक्स, इक्विनॉक्सजवळ, कुर्ला (पश्चिम) मुंबई-४०००७०. दूर.:०२२-२६५४४०००/९१६७१४५९५९

(परिशिष्ट-२-ए (नियम ६(२) तरतुद पहा)

ई-लिलाव विक्री सूचना (जंगम मालमत्तेच्या विक्रीकरिता विक्री सूचना)

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) अधिनियम २००२ चे नियम ६(२) अन्वये जंगम मालमत्तेच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सर्वसामान्य जनता आणि विशेषतः खाली नमुद कर्जदार अर्थात मे. दुन्निम्मा इंजिनियसं ॲण्ड डायव्हसं एन्टरप्रायझेस प्रा.लि. (परिसमापनात) आणि त्यांचे जामिनदार (१) श्री. सुमेर सिंग् राठोड, (२) श्रीमती मिथीलेश राठोड, (३) श्री. अज्यराज एस. राठोड, (४) श्री. अर्जुन सिंग राठोड (मयत), (५) मे. मॉड्युलर स्टोअरेज सिस्टीम्स प्रा.लि. यांना येथे सूचना देण्यात येत आहे की. खाली नमूद जंगम मालमत्ता प्रतिभ धनकोकडे तारण/गहाणवट आहे जीचा **ओमकारा ॲसेटस् रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड**च्या (ओमकारा पीएस १७/२०१९–२० ट्रस्टचे ्रिकास नहणून त्यांच्या क्षमतेत कार्यरत) प्रतिभूत धनकोच्या प्राधिकृत अधिकाऱ्याद्वार वास्तविक तावा धेण्यात आला असून सरफायसी कायद्याच्या कलम १३(२) व (४) च्या तरत्तीनुसार त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत दिनांक २९.०५.२०१७ रोजी देय रक्कम 5.२१,८३,००,०००/ – **(रूपये एकवीस लाख ऱ्याऐंशी हजार फक्त)** तसेच रक्कम जमा होईपर्यंत पुढील व्याज, शुल्क, खर्च इत्यादी **ओमका**रा <mark>ॲसेटस् रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड,</mark> प्रतिभूतं धनको यांच्यांकडे खाली नमुद कर्जदार व जामिनदारांकडून वसुलीकरिता दिनांक ३०.१२.२०२० रोजी स.११.०० ते दु.१२.०० दास्यान (बोली सादर करण्याची अंतिम तारीख व वेळ २९.१२.२०२० रोजी सायं.६.००वा. आहे) **जसे आहे जेथे, जसे आहे जे आहे व परिणामाशिवाय** या आधारावर विक्री केली जाईल. आरक्षित मुल्य व इसारा रक्कम खालील तक्त्यात नमुद

जंगम मालमत्तेचे वर्णन मे. दुन्निम्मा इंजिनियर्स ॲण्ड डायव्हर्स एन्टरप्रायझेस प्रा.लि. यांच्या मालकीची घर क्र.३५६, वावंदल वाडी चौक, खोपोली रोड, जिल्हा रायगड-४१०२०६ (महाराष्ट्र) येथे असलेली सर्व यंत्र व सामग्री आणि इतर जंगम मालमत्ता

बोली वाढविण्याची रक्कम ₹.२,००,०००/ मालमत्तेचे निरीक्षण ई-लिलावाची तारीख व वेळ केवायसी दस्तावेज व इरठे पुराव्यासह मंगळवार, २२.१२.२०२० बुधवार, ३०.१२.२०२० सहभागी बोली प्रपत्र सादर करण्याची अंतिम रोजी स.११.०० <u>ते दु.१२.००</u> तारीख २९.१२.२०२० रोजी सायं.६.०० रोजी स.११.०० ते सायं.५.०० विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्तींसाठी कृपया http://omkaraarc.com/auction.php येथे प्रदान केलेल्या द्व्याचा संदर्भ घ्या

अ**टी व शती**ः (१) ई-लिलाव ओआरपीएलच्या मंजूर लिलावाच्या पोर्टल मे. सी-१ ईडिया प्रा. लि., पुरावेबर जसे आहे तिथे, जे आहे तिथे आहे, जे काही आहे ते आणि विनाआधार 'ऑनलाईन' घेण्यात येईल. ई-लिलाव निविदा दस्तावेजात निविदा फॉर्म, घोषणापत्र, सामान्य अटी व ऑनलाइन लिलाव विक्रीच्या अटी असलेले ई-लिलाव निविदा दस्तऐवज वेबसाइट https://www.bankeauifications.com वर उपलब्ध आहेत (ई–मेल आयडी: support@bankeauifications.com, मोबाईल क्रमांक +९१–७२९१९८११२४/२५/२६) ईएमडी भरण्याची आणि बिड फॉर्म आणि कागदपत्रे सादर करण्याची शेवटची तारीख २९ डिसेंबर, २०२० रोजी संध्याकाळी ०६:०० पर्यंत आहे. २) प्राधिकृत अधिकाऱ्याच्या उत्तम ज्ञान व माहितीपर्यंत कुठल्याही मालमत्तेवर ज्ञात अडचण नाही. तथापि, इच्छुक निविदाकारांनी त्यांची विकास स्विमेट करण्यापूर्वी मालमत्ता लिलाव ठेवलेला हक्क/मालमत्ता यांचे नाव आणि मालमतेवर परिणाम होण्यापूर्वी स्वतंत्रपणे चौकशी करावी. ई–लिलावाची जाहिरात तयार होत नाही आणि कोणतीही वचनबद्धता किंवा ओएआरपीएलचे प्रतिनिधित्व असल्याचे मानले जाणार नाही ालमत्ता ओएआरपीएलला जात किंवा अजात असली तरी सर्व विद्यमान आणि भविष्यातील अडचर्णीसह विकली जात आहे. ततीय पक्षाच्य हक्क/थकबाकीसाठी अधिकृत अधिकारी/सुरक्षित धनको कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाहीत. अधिकृत अधिकाऱ्याच्या उत्तम माहिती व महितीनमार मालमूना का मोमायरीच्या थुकबाकी वगैरे वैधानिक थुकबाकी वगळता ओएआरपीएल कोणत्याही थुकबाकीटार थकबाकी/अडचणी/कर थकबाकी/मालमत्ता कर जबाबदार राहणार नाही. सोसायटी थकबाकी, काही असल्यास. इच्छुक निविदाधारकानी गंच्या स्वतःच्या अडचणी. मालमत्ता यांचे शीर्षक व त्यांची तपासणी व समाधानासाठी स्वतंत्र चौकशी केली पाहिजे. वर नमूद केलेल्या तारीख भाणि वेळ किंवा इतर परस्पर सोयीस्कर तारीख आणि वेळ यावर गुणधर्मांची काटेकोरपणे तपासणी केली जाऊ शकते. (३) जास्तीत जास्त बिड कमेच्या आधारावर मालमत्ता बोलीदाला विकली जाईल. आंतर-बोली निविदा प्राधिकृत अधिकाऱ्याच्या निर्णयावर अवलंबून असेल. तथापि प्राधिकत अधिकाऱ्यास कोणतेही निविदा/बिड स्वीकारणे किंवा नाकारणे यासंबंधी कोणतेही कारण न सांगता विक्री रह किंवा पढे ढकलणे रहे ढकलणे/रह करण्याचे पूर्ण अधिकार व अधिकार आहेत. (४) कोणतेही शुल्क, शुल्क, कर यासह हस्तांतरण वाहनेचे शुल्क विनाअनुदानित वीज शुल्क, महानगरपालिका/स्थानिक कर, मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, लागू जीएसटी इत्यादींपर्यंत मर्यादित नाही परंतु केवळ खरेदीदारानेच भरावे लागेल. (५) सर्व कर/थकबाकी/न भरलेला कर यासह विक्री कर, महानगरपालिका कर, वीज देयके, औद्योगिक महामंडळे इत्यादी मर्यादित नाही, कामगार थकबाकी/भरपाई असल्यास काही किंवा इतर थकबाकी, वैधानिक किंवा अन्यथा सुरक्षित मालम स्वतंत्रपणे खरेदीदाराने भरावी घ्यावी. (६) यशस्वी निविदादाराने बोली रकमेच्या २५% (ईएमडी समायोजित केल्यानंतर) ताबडतोब म्हणजेच त्याच दिवशी किंवा नंतरच्या कामकाजाच्या दिवसापेक्षा नंतर जमा करावयाचे असतील आणि उर्वरित ७५% रक्कम १५ दिवसांच्या आत भरणे आवश्यक आहे. विक्रीची पृष्टी विक्री किंमत भरण्यास अपयशी झाल्यास ईएमडीसह सर्व ठेवी पुढील सूचना न देता जप्त केल्या जातील. तथापि पवादात्मक परिस्थितीत शिल्लक ७५% देय देण्यास पुढील वाजवी मुदतवाढ अधिकृत अधिका ऱ्याच्या निर्णयावर अवलंबून अ कोणत्याही परिस्थितीत तीन महिन्यापेक्षा जास्त नसेल. (७) ई-लिलाव विक्रीची कार्यवाही वंद झाल्यापासून अयशस्वी बोलीदाराचा ईएमडी ७ कामकाजाच्या दिवसात व्याजाशिवाय परत केला जाईल. (८) विक्री केलेल्या घोषणेत कोणत्याही त्रुटी, चुकीची किंवा वगळण्यास अधिकृत अधिकारी/सुरक्षित धनको जबाबदार राहणार नाहीत. (९) खालील खाते क्रमांक ५०५०४२४०८०२, लाभार्थ्याचे नाव: ओमकारा पीएस १७ २०१९–२० ट्रस्ट, बँकेचे नाव: अलाहाबाद बँक, शाखा: बीकेसी मुंबई, आयएफएससी कोड: एएलएलए०२१२७५५ च्या खात्यात एनईएफटी आरटीजीएस मार्फत इरठे जमा करावी. कृपया लक्षात घ्या की धनादेश/डिमांड ड्राफ्ट ईएमडी रक्कम म्हणून स्वीकारले जाणार नाहीत. (१० ईएमडी जमा करून ठेवलेले आणि लॉगिन आयडी व पासवर्ड तयार करणे. डेटा अपलोड करणे. बोली सादर करणे. ई-बोली प्रक्रियेचे प्रशिक्षप मध्ये मदत आवश्यक असणारे निविदाकार श्री. जय सिंग, मोबाइल: ७७३८८६६३२६, ई-मेल jay.singh@c1india.com किंवा श्री हरेश गौडा, मोबाईल: ०९५९४५९७५५५, ई-मेल: hareesh.gowda@c1india.com वर संपर्क साधू शकतात आणि मालमत्ता संबंधित को णत्याही चौकशीसाठी संबंधित अधिकृत अधिकारी- संदीप गुप्ता, मोबाइल: ९१६७१४५९५९, ई-मेल: Sandeep.gupta@omkaraarc.com यांना कामाच्या दिवसात कार्यालयीन वेळात नमूद केल्यानुसार संपर्क करू शकतात. (११) प्तर्वात जास्त बोली **ओमकारा ॲसेटस् रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड**च्या मान्यतेच्या अधीन असेल अधिकृत अधिकारी कोणत्याही कारणास्तव न सांगता प्राप्त झालेल्या सर्व प्रस्ताव/बोली स्वीकारण्याचे/नाकारण्याचा अधिकार राखून ठेवतील व त्याचा निर्णय अंतिम व बंधनकारक असेल. बोली बंद होण्याच्या शेवटच्या ५ मिनिटांमध्ये वैध बोली असल्यास, केवळ ५ मिनिटांचा अमर्यादीत स्वयं विस्तार असेल १२) निविदाकारांनी वैध ई-मेल पत्ता असणे आवश्यक आहे आणि त्यांच्या पसंतीच्या जागेवरुन बोली लावण्यासाठी ई-लिलावात भाग घेऊ शकता. इंटरनेट कनेक्टिव्हिटीची खात्री स्वतः बोलिदाराने घ्यावी. ओएआरपीएल/सेवा प्रदात्यास इंटरनेट कनेक्टिव्हिटी. नेटवर्क समस्या सस्टम क्रॅश, पॉवर बिघाड इत्यादी जबाबदार धरले जाणार नाही. (१३) ज्या बोलिदारांनी बोली सादर केली त्यांनी ई-लिलावाच्या विक्रीतील अटी व शर्ती वाचल्या व समजल्या असतील आणि त्यांच्या बंधनकारक असतील असे मानले जाईल.

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ६(२) अन्वये वैधानिक ३० दिवसांची सूचना

टीपः ही नोटिस ही सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ६(२) नुसार वरील कर्ज खात्याच्या कर्जदारास/जामिनदारांना ३० (तीस) दिवसांची अनिवार्य सूचना आणि वित्तीय मालमतांच्या सुरक्षितता आणि पुनर्रचनाच्या तरतुदी आहेत. सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) . हल्स २००२ ची अंमलबजावणी, ई-लिलावाद्वारे लिलाव/विक्री ठेवण्याची माहिती उपरोक्त दिनांक व तारीख व मालमत्ता इच्छित असल्यार मालमत्ता परत मागितण्याच्या सल्ल्यासह, वर नमूद केल्याप्रमाणे थकबाकी भरणे आवश्यक आहे. खर्च आणि शुल्कासह भरणा करण्यात कसूर केली असल्यास, सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ६(२) नुसार विहित केलेल्या कोणत्याही पध्दतीने प्राधिकृत अधिकारी/प्रतिभूत धनकोंच्या निर्णयावर अवलंबून मालमत्ता विक्री केली जाईल.

दिनांक: २८.११.२०२० ओमकारा ॲसेटस् रिकन्स्ट्रवशन प्रायव्हेट लिमिटेड (ओमकारा पीएस १७/२०१९-२० ट्रस्टचे विश्वस्त म्हणून त्यांच्या क्षमतेत कार्यरत)